



Est. 1962
'A++' Accredited by
NAAC(2011) with
CGPA3.52



घोषवाक्य स्पर्धा

विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत "बेटी बचाओ अभियान"
आणि

संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम) अंतर्गत विद्रोही महिला शक्ती जथ्या
यांच्या संयुक्त विद्यमाने

"जबरदस्तीत कसली मर्दानगी ?"
याविषयावर घोषवाक्य स्पर्धा



जबरदस्तीत
कसली मर्दानगी ?

निर्भया पथक
हेल्पलाईन नंबर 1091



संग्राम
संपदा ग्रामीण
महिला संस्था



विद्रोही
महिला शक्ती
जथ्या

भलता नाद
करायचाच नाही...
मुलींना त्रास
घायचाच नाही...

मर्दांचं लक्षण...
स्त्री हक्काचं रक्षण !

प्रथम क्रमांक (प्रत्येक भाषेसाठी एक) - ₹ १५००/- व स्मृतिचिन्ह

द्वितीय क्रमांक (प्रत्येक भाषेसाठी एक) - ₹ १०००/- व स्मृतिचिन्ह

तृतीय क्रमांक (प्रत्येक भाषेसाठी एक) - ₹ ७००/- व स्मृतिचिन्ह

घोषवाक्य स्पर्धा

समाजातील पुरुषप्रधान मानसिकता संपली पाहिजे . मुलींना शिक्षणाचा हक्क , नोकरीतील समानता आणि मालमत्तेमध्ये समान हक्क स्त्रियांना मिळायला पाहिजेत. स्त्रियांच्या हक्कांसाठी झुंजणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत म्हणजेच, दि . ०३ जानेवारी ते दि . १२ जानेवारी २०२२ पर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार व जबरदस्ती विरोधात " विद्रोही महिला शक्ती जथ्था " मार्फत " जबरदस्तीत कसली मर्दानगी .. ? " या अभियानाचे आयोजन केले आहे . शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर " बेटा बचाओ " अभियान तसेच विद्यार्थी विकास विभाग व संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम) आयोजित " विद्रोही महिला शक्ती जथ्था " अंतर्गत " जबरदस्तीत कसली मर्दानगी " या कार्यक्रमांतर्गत विद्यापीठातील अधिविभाग व संग्राम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सलग्नित महाविद्यालयातील प्रवेशित सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी वरील विषयाला अनुसरून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे .

स्पर्धेचे स्वरूप आणि अटी

- * सदर स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असेल.
- * घोषवाक्य मराठी , हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावेत.
- * स्पर्धकाने स्वतः तयार केलेले घोषवाक्य स्पर्धेसाठी पाठवावे.
- * एका स्पर्धकाची जास्तीत जास्त दोन घोषवाक्ये स्वीकारली जातील.
- * स्पर्धेसाठी दिलेली घोषवाक्ये इंटरनेटवरून घेतलेली नसावीत तसेच इतरत्र कुठेही प्रकाशित झालेली नसावित.
- * तज्ज्ञांनी परीक्षण करून ठरवलेली पहिली दहा घोषवाक्यांपैकी प्रथम तीन क्रमांकांनाच पारितोषिक देण्यात येईल व उर्वरीत सात घोषवाक्यांना स्मृतिचिन्ह आणि सर्टिफिकेट देण्यात येईल.
- * सर्व घोषवाक्ये बेटा बचाओ अभियान, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व संग्राम संस्थेकडून छापण्यात येणाऱ्या पुस्तिकेमध्ये प्रकाशित करण्यात येतील.
- * सर्व सहभागी स्पर्धकांना सर्टिफिकेट देण्यात येईल.
- * स्पर्धेत कोणत्याही शाखेचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.
- * स्पर्धेचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.
- * स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ " आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशी दि . ०८ मार्च २०२२ रोजी , ऑनलाईन / ऑफलाईन आयोजित करण्यात येईल.
- * घोषवाक्यांचे परीक्षण नियुक्त तज्ज्ञांकडून केले जाईल.
- * परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.
- * सदर स्पर्धेचे सर्व हक्क समन्वयकांकडे राखीव ठेवण्यात येत आहेत.
- * मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेतील प्रत्येकी पहिल्या तीन घोषवाक्यांना वरीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील .

Google form Link :

<https://forms.gle/meGgc9DfaiiiHpXH7>

विशेष सूचना

घोषवाक्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठामार्फत दिलेल्या गुगलशीटमध्ये स्वतःबद्दलची आवश्यक ती माहिती व कॉलेजचे विद्यार्थी ओळखपत्रासह , दोन घोषवाक्य दि . ३० जानेवारी २०२२ अखेर पाठवून द्यावयाचे आहेत . यानंतर आलेल्या स्पर्धकांचा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला जाणार नाही .